

॥ १ ॥  
निसन - २  
दस्त क्र. (६५१८) १२०१९  
५ / १९



विभाग क्र.२.७

सरकारी मुल्यांकन रु.१५,३१,०००/-  
खरेदी किंमत रु.१५,३१,०००/-

स्टॅम्प रु.९९,९००/-  
नोंदणी फी रु.१५,३१०/-

॥ श्री ॥

**फरोक्त खरेदीखत**

आज दिनांक १४ माहे ऑक्टोबर इसवीसन २०१९  
रोज सोमवार ते दिवशी नाशिक मुक्कामी...

श्री. दिलीप शांताराम पवळे

वय ३८ वर्षे, धंदा : नोकरी,

(PAN : BBZPP5036Q)

रा. नविन ई ७२/२, एकलहरे कॉलनी,

एकलहरे, नाशिक

लिहून घेणार

-०- यांसी -०-

श्री. राजेंद्र वसंत देवस्थळे

वय ५६ वर्षे, धंदा : नोकरी,

(PAN : AAVPD2313E)

रा. १, लिबर्टी एव्हेन्यु, नंदनवन लॉन्ससमोर,

सावरकर नगर, नाशिक ४२२०१३

लिहून देणार

कारणे मी लिहून देणार तुम्हांस प्लॉट मिळकतीचे कायम फरोक्त  
खरेदीखत लिहून व नोंदवून देते ते खालीलप्रमाणे.-

१) मिळकतीचे वर्णन :

तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक पैकी नाशिक  
महानगरपालिका हद्दीतील मौजे आडगांव या गांवचे शिवारातील बिनशेती मिळकत

नसिन - ३ ॥ ३ ॥
दस्ता क्र. (६५१८) २०१९
६/१०



गट नं.३७०/६, बिनशेती प्लॉट नं.६ (सहा), यांसी क्षेत्र १७१.८०चौ.मी. यांसी  
आकार रु.८२.४६पैसे यांसी चतुःसिमा येणेप्रमाणे.-

पुर्वेस : गट नं.३७२  
पश्चिमेस : प्लॉट नं.७  
दक्षिणेस : प्लॉट नं.१०  
उत्तरेस : ६ मीटर रोड

येणेप्रमाणे चतुःसिमेतील प्लॉट मिळकत व त्यातील जल, तरु, काष्ट,  
पाषाण, निधी, निक्षेपासह व मिळकतीमध्ये जाण्यायेण्याचे वागवहिवाटीचे हक्कासह  
मिळकत दरोबस्त.

सदर दस्तात संक्षिप्ततेसाठी लिहून घेणार यांचा उल्लेख "तुम्ही" व  
लिहून देणार यांचा उल्लेख "मी/आम्ही" तसेच कलम १ यात वर्णन केलेल्या  
प्लॉट मिळकतीचा उल्लेख "सदर मिळकत" असा केलेला असून तो तसा  
वाचण्यात व समजण्यात यावा.

२) वर कलम १ यांत नमूद केलेली प्लॉट मिळकत ही माझे स्वकष्टार्जीत  
मालकीची असून सदरची मिळकत ही मी श्री. किरण सिताराम चव्हाण वगैरे  
यांचेकडून दि.२७/१०/१९९८ रोजीचे कायम फरोक्त खरेदीखताने विकत घेतली  
असून सदरचा दस्त मे. दुय्यम निबंधक वर्ग-२, नाशिक यांचे कार्यालयात दस्त  
क्र. ७४०३/१९९८, अन्वये नोंदलेला असून त्यानुसार नोंद नं.४३३५ अन्वये  
माझे नांव ७/१२ उतान्यास रेकॉर्ड ऑफ राईटला दाखल झालेले आहे. तेव्हापासून  
सदर प्लॉट मिळकत माझे प्रत्यक्ष कब्जात व उपभोगात आहे. सदर मिळकतीशी  
माझेशिवाय दुसरे कोणाचाही हक्क, अधिकार अथवा संबंध नाही. सदर मिळकतीची  
मी एकमेव व पुर्ण मालक असून सदर मिळकत ही मालक म्हणुन मला सदर

#३#
नसब - २
दस्त क्र. (६५२)२०१९
११/१९



मिळकतीची पाहिजे तशी विल्हेवाट लावण्याचा पूर्ण हक्क व अधिकार आहे.

३) मला आर्थिक अडचणीचे निवारण करणेकामी पैशांची गरज व आवश्यकता भासल्याने सदर मिळकत विक्री करण्याचे ठरविले त्याची माहिती तुम्हांस झाल्याने व सदर मिळकत तुम्ही विकत घेण्याची इच्छा दर्शविलेवरून तुमचे व माझे दरम्यान बोलणी व बैठका होऊन उपरोक्त मिळकतीची एकूण उक्ती किंमत रक्कम रु.१५,३९,०००/- (अक्षरी रूपये पंधरा लाख एकतिस हजार मात्र) इतकी ठरली असून सदर किंमत आजचे बाजारभावाने योग्य व बरोबर असून उभयपक्षी मान्य व कबूल आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त मिळकतीचे हे कायम फरोक्त खरेदीखत तुमचे लाभांत लिहून व नोंदवून दिले आहे.

४) सदरील मिळकत हि निर्वेध असून आजमीतीस मिळकत हि कोठेही गहाण, दान, लिन, लिज, अन्नवस्त्र, बक्षीसपत्र, साठेखत, मृत्यूपत्र, कोर्ट दावा, हुकूमनामा, करार, मदार, जप्ती, जामिनकी, बँक बोजा इत्यादी सारख्या जडजोखमेत गुंतविलेली नाही, तसेच सदरील मिळकतीवर कोणत्याही बँकेचा अगर सोसायटीचा कर्जाचा बोजा नाही, यदाकदाचीत सदरील मिळकतीवर तसा कोणताही बोजा आढळून आलेस त्याचे निवारण मी माझ्या पदरखर्चाने दूर करून देईल, तुम्हांस तोशिष लागू देणार नाही.

५) वर नमूद केलेले मिळकतीचा खुला व प्रत्यक्ष कब्जा हा आजरोजी प्रत्यक्ष मिळकतीवर जावून, मोजुन मापून, हद्दीचे खुणा दाखवून तुम्हांस दिला आहे व तुम्ही मालकी हक्काने साक्षीदारांसमक्ष कब्जा घेतला आहे, तुम्ही सदरील मिळकतीचा मालक हक्काने मन मानेल तसा उपभोग घ्यावा अगर पाहिजे तशी विल्हेवाट लावावी, तुमचे कब्जास व उपभोगास व तसेच मिळकतीमध्ये जाण्यायेण्यास कोणीही हिल्ला, हरकत, अडथळा केलेस त्याचे निवारण मी माझे पदरखर्चाने

नसं ४१२

दस्त क्र. (६९७) २०१९

८१०



दुर करून देईल तुम्हांस तोशिष लागू देणार नाही.

६) वर नमूद केलेली मिळकत ही आजपावेतो कोणत्याही सरकारी, निमसरकारी, अगर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून अॅक्वायर अगर रिक्वॉयर झालेली नाही अगर त्याबाबतच्या कोणत्याही नोटीसा मला मिळालेल्या नाहीत.

७) वर नमूद केलेली मिळकत ही तुम्हांला कायम फरोक्त खरेदीने विक्री केलेली असुन मिळकत सोड खरेदीची लेखी अगर तोंडी बोली नाही.

८) सदरील खरेदीचा व्यवहार माझेवर, माझे वालीवारसांवर व माझेतर्फे हक्क सांगणारे यांचेवर बंधनकारक आहे व राहिल.

९) सदर मिळकतीचे आजपावेतोचे कर, टॅक्स हे मी भरलेले असुन यापुढील येणारे कर, टॅक्स हे तुम्ही मालकी हक्काने भरावयाचे आहेत.

१०) सदर मिळकतीचे खरेदीखताकामी लागणारा संपूर्ण खर्च जसे स्टॅम्प, टायपिंग, नोंदणी फी, वकील फी, झेरॉक्स वगैरे सर्व हा लिहुन घेणार यांनी केला आहे.

११) सदर मिळकतीचे ७/१२ रेकॉर्डला ह्या खरेदीखताप्रमाणे तुमचे नांव मालक सदरी तुम्ही लावुन घ्यावे त्याकामी मी माझ्या सह्या, जबाब देवुन सहकार्य करीन त्यात कसुर करणार नाही.

१२) सदर मिळकतीचा ले-आऊट प्लॅन मे. सहाय्यक संचालक, नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र क्र. नगररचना विभाग/अंतीम/३८१/४४७४, दिनांक ०५/०१/१९९६ अन्वये मंजूर झालेला आहे.

१३) सदर मिळकत मे. जिल्हाधिकारी साहेब, नाशिक यांचेकडील हुकूम नं. मह/कक्ष-३/वि.शे.प्र.क्र./६०६/१९९४, दिनांक ११/०३/१९९४ अन्वये विनशेतीकडे कायमस्वरूपी वर्ग करण्यात आली आहे.

2034  
D. S. Pawar

# ५॥
वसत - २
दस्त क्र. (६५९८) २०१९
९१९९



१४) किंमतीचा भरणा :-

रक्कम रूपये

तपशिल

१५,३९,०००/-

(अक्षरी रूपये पंधरा लाख एकतिस हजार मात्र) हे बँक ऑफ बडोदा, एकलहरा शाखेतून माझे एच.डी.एफ.सी. बँक, थत्ते नगर, नाशिक शाखेवर ऑनलाईन स्वरूपात NIFT No BARB20191014928794 मिळाले. ००६२

१५,३९,०००/-

(अक्षरी रूपये पंधरा लाख एकतिस हजार मात्र)

येणेप्रमाणे तुमचेकडून मला रक्कम रु. १५,३९,०००/- (अक्षरी रूपये पंधरा लाख एकतिस हजार मात्र) चा भरणा वरीलप्रमाणे साक्षीदारांसमक्ष पावला असुन भरण्याबाबत तक्रार नाही. आता मिळकतीचे किंमतीपोटी तुमचेकडून काहीएक रक्कम घेणे बाकी राहिलेले नाही.

१५) सदर मिळकत मी माझे आर्थिक गरजेसाठी तुम्हांला विक्री केली असुन तुम्ही मालकी हक्काने मन मानेल तसा उपभोग घ्यावा अगर पाहिजे तशी विल्हेवाट लावावी, तुमचे कब्जास कोणीही हरकत अडथळा केलेस जाण्यायेण्यास हरकत अडथळा केलेस त्याचे निवारण मी माझे पदरखर्चाने दूर करुन देईल.


१६) सदर मिळकतीचे निर्वेधपणाची खात्री करणेसाठी तुम्ही तुमचे वकील निवृत्ती दामोदर खांगळ यांचेमार्फत दै.देशदूत या वर्तमानपत्रात दि.२३/०९/२०१९ रोजी जाहिर नोटीस प्रसिद्ध केली असता आजपावेतो कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत आलेली नाही.

१७) सदर मिळकतीसंबंधाने माझेकडे असलेले सर्व दस्तऐवज व कागदपत्र मी तुमचे भोगवट्यास दिलेले आहेत.

नसन - २

दस्त क्र. (७७) १८६/२०१९

१०/१८



१८) सदर मिळकतीचे सरकारी मुल्यांकन किंमत रु.१५,३१,०००/- इतके दर्शविले असून त्यावर रु.९१,९००/- चा स्टॅम्प लावून दिला असून नोंदणी फी रु.१५,३१०/- ही ई चलनाद्वारे भरून दिली आहे.

येणेप्रमाणे सदरचे खरेदीखत राजीखुशीने, स्वसंतोषाने, समजून, उमजून, वाचून घेऊन पूर्ण विचारांती, कोणाचेही धाक दडपणास बळी न पडता साक्षीदारांसमक्ष सही करून लिहून दिले आहे.

हे कायम फरोक्त खरेदीखत.

ता.म.



*Rajendra Vasant Devasthale*

श्री. राजेंद्र वसंत देवस्थळे  
लिहून देणार



*Dilip Shantaram Pawale*

श्री. दिलीप शांताराम पवळे  
लिहून घेणार

साक्षीदार

१) *[Signature]*  
रमेश राम शिंदे

२) *[Signature]*  
उमेश शिंदे



नसन -- २
दस्त क्र. (९५१०)२०१९
१२/१०



अॅड. निवृत्ती दामोदर ख  
बी.कॉम., एलए

ऑफिस नं. एफडी-१५, ठक्कर बझार कॉम्प्लेक्स, पहिला मजला, नवीन सीबीएस, नाशिक  
मोबा. ९८६०००५०५९

दिनांक: ०३/१०/२०१९

दाखला

दाखला देण्यात येतो की,

तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक पैकी नाशिक महानगरपालिका हद्दीतील, मौजे आडगांव या गांवचे शिवारातील गट नंबर ३७० या मिळकतीवरील मालकी अभिन्यासातील प्लॉट नंबर ६ यांसी क्षेत्र १७१.८० चौ.मी. व प्लॉट नंबर ७ यांसी क्षेत्र १६०.०० चौ.मी., यांसी चतुःसिमा मंजूर अभिन्यासाप्रमाणे. ही प्लॉट मिळकत श्री. रा. वसंत देवस्थळे यांचे खरेदी मालकीची व प्रत्यक्ष कब्जे उपभोगातील असून सदर प्लॉट मिळकतीबाबत आमचेमार्फत दिनांक २३.०९.२०१९ रोजी दैनिक देशदूत या स्थानिक वर्तमानपत्रात ०७ दिवस मुदतीची टायटल व्हेरिफिकेशनकामी जाहीर नोटीस प्रसिध्द करून हरकती मागविलेल्या होत्या. सदरचे टायटल व्हेरिफिकेशनकामी जाहीर नोटीसीस नोटीस मुदतीत कोणाचीही कोणत्याही प्रकारची लेखी हरकत आलेली नाही.

सबब, प्रस्तुतचा दाखला दिला असे.

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

PAWALE DILIP S

SHANTARAM SHANKAR PAWALE

04/10/1981

Permanent Account Number  
BBZPP5036Q

D.S. Pawale  
Signature

भारत सरकार  
GOVT. OF INDIA



भारत सरकार  
Government of India

श्री. दामोदर ख  
D. Damodar Kh  
जन्म १९१९-१०-०३-१९४९  
पुणे ४००

8527 8740 4274

सामान्य माणसाचा अधिकार

D.S. Pawale



जायशिक महासंस्कारमार्गिका



श्री विरग विरगम नरदास  
श्री विरग नरदास नरदास  
जायशिक महासंस्कारमार्गिका  
प्रति,

रुस्त क्र. (६५१) २०  
१३१९६

विवाह महासंस्कारमार्गिका कार्यालय,  
भा. सं. / नगररचना विभाग अंतीम 132/8868  
दिनांक १०/११/१९६५

विषय :- विवाहातील सं-सं- ७७. नं. ३७० मोजणी  
नकाशाप्रमाणे ७१२ उदात्ताप्रमाणेचे जागेतील  
प्लॉट नं. १ ते १० चा लेआऊट नकाशा अंतीम मंजूरी करणेबाबत.

सदभ :- सुगवा दिनांक १३/१०/१९६५ चा अर्ज व नकाशे.

महाशय,

वरील संदर्भातूनच कळविण्यात येते की, आर्ज विवाहातील सं-सं- ७७. नं. ३७०  
मोजणी नकाशाप्रमाणे ७१२ च्या उदात्ताप्रमाणे जागेतील नियोजित लेआऊटचा  
नकाशा सांघीक दृष्ट्या असल्याने रमात इकोरील जा. न. एल. एन. डी. / वल्लु. एल. / जे. मल्लु  
३/२०१५ / दिनांक १०/१०/६५ अन्वये टेंडरिगुली मंजूरी घेत नंबर १ ते १४  
अनुसार मंजूरी देणेत आली होती. त्यानंतर पुन्ही सदर घातानुसार सदर नियोजित लेआऊट प्रमाणे प्रत्यक्ष  
जागेवर मोजणी करून, प्लॉटत रस्ते व जुळी जागा यांचे हद्दीचे कामगमे रंगड रोवून सदर कॉलनी मध्ये  
कॉलनी रस्ते तयार करणे दिले आहे. उदात्ताप्रमाणे वाईनलाईनकारिता एकूण रक्कम रुपये १९,३००/-  
पावती क्र ०८/६५७६ दिनांक ०१/११/६५ अन्वये या कार्यालयात भरलेली आहे.

सदर पुन्ही सदर नियोजित टेंडरिगुली मंजूर लेआऊटचे घातानुसार योग्य ही पूर्तता केलेली  
असल्याने सदर जागेतील लेआऊटचा नकाशात अंतीम मंजूरी (कायम लेआऊट) घालील सर्तविर देण्यात  
येत आहे.

- सर्ती -

- १) सदर कॉलनीतले प्लॉट, रस्ते व जुळी जागा यांचे हद्दीचे रंगड हातानु नये व मंजूर लेआऊट प्रमाणे  
कोणतेही प्लॉटचे क्षेत्र जागेवर प्रत्यक्ष मोजणे असावा. काही अधिक भरता जागा नये.
- २) मंजूर लेआऊट मधील कोणत्याही प्लॉटचा उल्लेख पाठ रद्दनावाठी करावा. अन्य कोणत्याही बाबत  
या कार्यालयाची परवानगी घेतलेशिवाय करू नये.
- ३) मंजूर लेआऊट मधील कोणतेही प्लॉटचे पावट उल्लेखाने करणे किंवा एकत्रीकरण करणे झाल्यास  
इकोरील पुर्ण परवानगी शिवाय करू नये.
- ४) मंजूर लेआऊटमधील प्लॉटमध्ये बांधकाम करणेपूर्वी या कार्यालयाची पूर्ण परवानगी (बांधकाम  
परवानगी) घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम करू नये.
- ५) सदर कॉलनी मध्ये पुन्ही पाण्याची लाईनवाठी रक्कम भरलेली असली तरी न. न. पा. ची सदर  
भागातील पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याखेरीज पूर्ण कॉलनीत पाणी पुरवठा केला जाणार नाही.
- ६) मंजूर लेआऊट मधील रस्ते व जुळी जागा यांचे जायशिक महासंस्कारमार्गिका साह्यास दिनांक १०/११/६५  
चा प्रमाणे अन्वये ०१०/११/६५ मीटर कराराअन्वये भरलेले आहे.  
जी. सी. व्ही. ए. को. ३१०/५० मीटर
- ७) सदर लेआऊटमध्ये आपण पध्दतीची अन्वये या विस्तृत विभाग पध्दत / मंजूर लेआऊट  
अन्वये केलेली अगुन सुपरविझन चार्जेस रक्कम  
रुपये ७०००/- पावती क्र. १७ सुवा क्रमांक ०३६५ दिनांक २०/११/६५  
अन्वये भरलेली आहे.

c) सदरहू बनिव्यास हा ना. ज. क. म. कार्यालयाकडील पत्र क्र. [ ] ला बंधन राहून देण्यात येत आहे.

१) पत्रातील अर्थानुसार संपन्न व्यक्तीतून सुटका देण्यात येण्याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबतची आणखील सुचना देण्यात येईल.

नसिन - २  
दस्त क्र. ६५१९८ / १०००  
१४/१९



परीत धर्तीनुसार सदरचे लेखाकड नकाशाएव बंतीम मंजूरी देण्यात येत आहे. सोबत मंजूर नकाशाच्या प्रति जोडलेल्या आहेत.

सहाय्यक संचालक नगरप्रता,  
नाशिक महानगरपालिका, नाशिक

सद सदरहीतीसाठी

- १) अध्यक्ष,  
आर्की. व इन्जिनियर्स असो.  
नाशिक
- २) संपन्न जिल्हाधिकारी व सधम प्राधिकारी  
ना. ज. क. म. नाशिक

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT  
DEOSTHALE RAJENDRA VASANT  
VASANT MADHAV DEOSTHALE  
01/06/1963  
Permanent Account Number  
AAVPD2313E  
Signature

भारत सरकार  
GOVT OF INDIA



भारत सरकार  
GOVERNMENT OF INDIA

राजेंद्र वसंत देवस्थळे  
Rajendra Vasant Deosthale  
जन्म वर्ष / Year of Birth : 1963  
पुरुष / Male

8011-2841-2502




*R. Deosthale*

सहाय्यक संचालक - सामान्य माणसाचा अधिकारी



- १५) परवानादार यांनी जमीनीचा अग्रगण्य साठा वरची मी. १११-९६ जी. या प्रमाणे जमिनीचा अग्रगण्य परवानगी दिली आहे त्या कारणासाठी आणखी तारखावागून भरवावा अकृषिक दर हा दि. २४/११/८२ पर्यंत अंमलबजावणीत आणत येईल.
- १६) परवानादार यांनी अकृषिक साठ्याने तीनगट रूपांतरित कर स्वरीत करावा. किंवा कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त मिळालेला वागून वहाव दिवसाचे भात करावा. तरी करवीस नुकतेपसून अकृषिक परवानगी रद्द नसतानाच येईल.
- १७) सदरहु आदेशांमधील नमूद केलेल्या अकृषिक सार्या व सनदेमध्ये अकृषिक सार्या उदा उदा वेळेस अकृषिक सार्या बदलणे बंद राहिले.
- १८) परवानादार यांनी जमीनीचा उपयोग अकृषिक कारणासाठी उपयोगात आणलेलाच एक महत्त्वाचे मानले जाईल.
- १९) म. जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख यांनी जमिनीची नोंदणी केलेल्यानंतर भूजमिनीप्रमाणे जमिनीचे क्षेत्रापत अकृषिक बदल शासकीय स्या प्रमाणे होऊ न सार्या बदलता राहिले.
- २०) परवानादार यांनी जमिनीचा अकृषिक कारणासाठी उपयोग मुक्त केलेलाच एक त्रिमंश आणि विशेष मंदार घडविलेला काढाचे सदरहु कालावधी म. जिल्हाधिकारी यांना शासकीय आदेशाप्रमाणे परवानादार यांचेकडून दंड व नगरपालिका व येऊन वाढवून देण्यात येईल.
- २१) परवानादार यांनी विशेष म. द. बांधकाम पूर्ण केलेल्यानंतर त्यामध्ये काहीच बांधकाम किंवा बांधकामामध्ये बदल घडवून देण्याचे सदरहु बांधकामांचे प्लॅन म. जिल्हाधिकारी / महासंचालक / नगरपालिका / नगरपालिका कडून मंजूर केलेल्या असल्यास कर्तव्य मने.
- २२) परवानादार यांचे सदर महासंचालक (जमिनीच्या बाबत बदल व अकृषिक आकारणी) नियम १९६९ म. ४ किंवा ५ मध्ये नमूद केलेल्या सती व नमुन्यामध्ये सनद विनवीती उपयोग केलेल्यामुळे एक महत्त्वाचे भात कोट बांधकामात राहिले.
- २३) परवानादार यांचेकडून वा आदेशानंतर नमूद केलेल्या सतीच्या अथवा सनदेमध्ये नमूद केलेल्या सतीच्या अंश, केलेल्या महासंचालक अधिनियम १९६९ म. २५ म. मालील नियमावली म. जिल्हाधिकारी जो दंड व सार्या नगरपालिका त्याप्रमाणे भरून घेऊन त्यांना जमिनीचा अकृषिक कारणासाठी उपयोग पुढे चालू देण्यात येईल.
- २४) सती न. १९ अ. काहीही सती नमूद केलेल्या असल्या तरी तुम्हा जिल्हाधिकारी यांना वा परवानगीचे विशेष विहित बांधकामे केले असल्यास किंवा ते वाढवून किंवा त्यामध्ये बदल केला असल्यास ते अकृषिक मुदतीत काढून टाकण्यात याच्या कायदेशीर अधिकार राहिले व सदरहु मुदतीत परवानादार यांनी सती न. केलेल्या म. जिल्हाधिकारी ते घडवून काढून टाकतील व ते बांधकाम काढून टाकण्याचा सती परवानादार यांचेकडून जमीन महासंचालक बाकी म्हणून घेतून घेतली व ते सदर परवानगी ही इतर कायद्यामधील तरतूदीत अधिनियम व सदरहु प्रकारची स्या कायद्याच्या लागू झालेल्या अधिनियम म्हणजे मुदत कुळ कायदा आणि विशेषित अधिनियम १९६८ म. महासंचालक कायद्यांत अधिनियम म. २२ अधिनियम ६. ये तरतूदीत अधिनियम राहून देण्यात येत आहे.

म. जिल्हाधिकारी यांचे मंजुरीम. .  
स्थळ प्रतियर म. मि. उ. जि.  
प्रति, यांनी स्वाक्षरी घरी  
पुढील पत्त्यात आभारार्थ अशो-सिध्दता शासनाधिकारी संस्थात सारं  
श्री. विरणा सिताराम चव्हाण.

प्र. लीलिनीने : प्रकरणासह म. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिकरोड, माहितीसाठी व अंमलबजावणीसाठी म. गावर  
प्रत- मूळ कागदपत्र न. १ ते ८१ सह. म. महासंचालक माहितीसाठी व माहितीसाठी व कायदासाठी मने  
२) त्यांना विनवीत करण्यात येते की, परवानादार यांनी अकृषिक प्रयोजनाकरिता जमिनीचा वापर केलेल्याबाबत मने  
परवानादार यांनी अकृषिक प्रयोजनाकरिता जमिनीचा वापर मुक्त केलेल्याबाबत कळविल्या नंतर तालुका कार्यालय म. ४४ म. म.  
अकृषिक प्रयोजन मंद मधील विनवीती सोप्याप्रकारत मीमती मंद स्याची परवानादार यांनी अकृषिक प्रयोजनाकरिता  
सारखेपसून वगळ करव्याचे दुष्टीने स्वाधी व मीमती स्या मनुष्यामध्ये सनद कर्तव्य स्याची. परवानादार यांनी नोंदणी करित  
जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख नाशिक माला स्वाप्रमाणे कळविले व संबधित / जमिनीचा प्लॅन म. ७/१२ ये उत्तारे सोबत वाढवून  
टीप - परवानादार यांनी स्वातंत्र्य कर स्वकाम व. १२९१/- म. तारकारी साजिग्यात ता. ८/३/१९८२  
स्याचे चलन सोबत जोडले आहे. भूजमिनी फी रु. ५५०/-

- प्रत- १) म. जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख नाशिक यांचेकडे माहितीसाठी अर्घवीत.
- २) म. महासंचालक / नगरपालिका
- ३) म. महासंचालक संचालक, नगरपालिका नाशिक
- ४) म. महासंचालक महासंचालक नाशिक
- ५) म. सलाठी आडमाली
- ६) म. नगर भूगावम अधिकारी. फ़. २ नाशिक

दस्ता क्र. (६११६) २०९३

१६/१९८२

श्रीम. जिल्हाधिकारी  
नाशिक

Summary 1 (GoshwaraBhag-1)

105/6518

सोमवार, 14 ऑक्टोबर 2019 3:39 म.नं.

दस्त गोपवारा भाग-1

नसम2

दस्त क्रमांक: 6518/2019

दस्त क्रमांक: नसम2 /6518/2019

बाजार मूल्य: रु. 15,31,000/- मोबदला: रु. 15,31,000/-

भरलेले मुद्रांक शुल्क: रु.91,900/-

डु. नि. सह. डु. नि. नसम2 यांचे कार्यालयात  
अ. क्रं. 6518 वर दि.14-10-2019  
रोजी 3:31 म.नं. वा. हजर केला.

पावती:9968

पावती दिनांक: 14/10/2019

सादरकरणाराचे नाव: लिहून घेणार दिलीप शांताराम पवळे

नोंदणी फी

रु. 15310.00

दस्त हाताळणी फी

रु. 400.00

पृष्ठांची संख्या: 20

एकुण: 15710.00

*DSP/1000*

दस्त हजर करणाऱ्याची सही:

Joint Sub Registrar Nashik 2

सह दुय्यम निबंधक वर्ग-२

दस्ताचा प्रकार: फरोसखरेदीखत  
नाशिक-२

मुद्रांक शुल्क: (एक) कोणत्याही महानगरपालिकेच्या हद्दीत किंवा म्यानगत असलेल्या कोणत्याही कटक क्षेत्राच्या हद्दीत किंवा  
उप-खंड (दोन) मध्ये नमूद न केलेल्या कोणत्याही नागरी क्षेत्रात

शिद्धा क्रं. 1 14 / 10 / 2019 03 : 31 : 23 PM ची वेळ: (सादरीकरण)

शिद्धा क्रं. 2 14 / 10 / 2019 03 : 33 : 03 PM ची वेळ: (फी)

Joint Sub Registrar Nashik 2

सह दुय्यम निबंधक वर्ग-२  
नाशिक-२

